Date: June 01, 2023

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

**BSE SCRIP CODE: 539762** 

<u>Sub: Newspaper Publication – Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023.</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper publication for the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023, published by the company in Financial Express and Mumbai Lakshdeep newspapers today, i.e. June 01, 2023.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,
For Modern Engineering and Projects Limited,
(Formerly known as Modern Converters Limited)

Shashikant Bhoge Director DIN: 05345105

Encl.: As above



FINANCIAL EXPRESS

# 26

#### Modern Engineering and Projects Limited (Formerly known as Modern Converters Limited)

Regd: Office Add.- 103/4 Plot -215, Free Press House, FI-10 Free PressJournal Marg, Niriman Point Mumbai City, MH 400021 E-mail:cs@mep.ltd Website: www.modernconvertors.com, Tel: 022-66666007

CIN: L01132MH1946PLC381640 Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31th March, 2023

SL		C	uarter Ende	Year Ended Year Ende		
No.	Particulars	31-Mar-23 Audited	31-Dec-22 Unaudited	31-Mar-22 Audited	31-Mar-23 Audited	31-Mar-22 Audited
1	Income :	Secretary and	5550-6010	V associal	AND THE PROPERTY OF THE PARTY O	A 500000
	Revenue from operations	6,761.81	9.04	50.12	6,779.89	131.03
8	b) Other Income	13.25	0.05	6.45	163.45	9.90
2 8	Total Revenue	6,775.06	9.09	56.57	6,943.34	140.93
2	Expenses :					
	a) Manufacturing and Operating Costs	6,196.21	1.47		6,197.68	
	b) Employee benefits expense	305.43	19.81	54.92	402.24	103.78
į (į	c) Finance Costs	7.93	7.93	10.44	31.71	35.93
3 6	d) Depreciation & Amortization expense	54.32	29.39	84.35	137.73	97.47
	e) Other expenses	304.69	43.87	32	455.19	212.19
4.3	Total Expenses	6,868.58	102.47	149.72	7,224.56	449.37
3	(Loss) Before Tax (1-/+2)	(93.52)	(93.38)	(93.15)	(281.22)	(308.44)
4	Tax Expense	(5.73)	(5.06)		(16.34)	(9.13)
3110	A.Current Tax	10000	-	7 8	3.87	
	B.Deferred Tax	(5.73)	(5.38)	2.4	(20.21)	(9.13)
5	(Loss) for the period (5-6)	(87.79)	(88.32)	(93.15)	(264.88)	(299.31)
6	Other Comprehensive Income:					
1 8	a) Items that will not be reclassified to profit or loss	7	- 20	(4)	-	
	<ul> <li>Tax impact relating to items that will not be reclassified to profit or loss</li> </ul>			84		
7	Total Comprehensive Income for the period (5+6)	(87.79)	(88.32)	(93.15)	(264.88)	(299.31)
8	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10 per share)	309.00	309.00	309.00	309.00	309.00
9	Earnings per Share (EPS)					
	a) Basic & Diluted EPS Before Exceptional items (Rs)	(2.84)	(2.86)	(3.01)	(8.57)	(9.69)
	b) Basic & Diluted EPS After Exceptional items (Rs)	(2.84)	(2.86)	(3.01)	(8.57)	(9.69)

The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 30, 2023. The statutory auditors of the Company have audited the financial results for the quarter and year ended March 31st, 2023 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 The Company is engaged in only one business. Therefore, no separate segment disclosure is provided in terms of Ind AS -108, i.e. Operating Segment

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

In the above results, "Other Income" for the current year includes cost sharing received from "MEIPDL-MCL-JV", a Joint venture of Company of Rs.145.66 lakhs. Company has entered into Joint Venture agreement for construction of roads, MEPIDL-MCL-JV (The Joint Venture) with its

holding 74%, this is classified as Joint Operations under the accounting standard for the company, company has recognised its interest in assets, liabilities, revenues and expenses relating to joint operation. Joint Operation mentioned above has in its own financial total assets of Rs. 2880.44 Lakh (without intercompany elimination) as of March 31, 2023, total revenue of Rs. 9118.57 Lakh (without intercompany elimination) and total profit after tax (net) of Rs. 90.09 Lakh (without intercompany elimination) for the year ended on that date All figures of financials has been rounded off to nearest Lacs rupees.

be starting in October 2023 and the same will be completing in January, 2024. Company has recognised its interest (74%) in assets, liabilities, revenues and expenses relating to joint operation in Q4 of Financial Year 2022-23 for the whole year.

Company has purchased some land parcels and agreement has been executed & stamp duty has been paid but

the payment schedule has not been started and post dated cheques have been issued to sellers. The Payment schedule will

For Modern Engineering and Projects Limited

Shashikant Gangadhar Bhoge Director DIN: 05345105

J. L. Morison (India) Limited

(CIN: L51109WB1934PLC088167)
Regd. Office : 'Rasoi Court', 20 Sir R. N. Mukherjee Road, Kolkata - 700 001 Ph: 033 22480114/15, Email Id: investors@jlmorison.com, Website: www.jlmorison.com

ract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

		Quarter	ended	Year ended
SR. No.	Particulars	31-03-2023	31-03-2022	31-03-2023
		Audited	Audited	Audited
1.	Total income from operations (net)	3,888.05	3,184.14	14,475.71
2.	Net Profit for the period (before tax, Exceptional and /or Extra ordinary items)	688.69	205.70	1,367.15
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and /or Extra ordinary items)	688.69	205.70	1,367.15
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and /or Extra ordinary items)	548.61	148.94	1,062.96
5.	Total Comprehensive Income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(503.09)	(368.66)	40.91
6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	136.50	136.50	136.50
7.	Other Equity	-	-	19,606.90
8.	Earning per Equity share ((of Rs. 10/- each) (Basic & Diluted))	40.19	10.91	77.87
Notes:				

### 1) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the guarter and financial year ended

Place : Mumbai

Date: 30th May, 2023

31st March, 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (https://www.jlmorison.com)

in their respective meetings held on 30th May, 2023. The statutory auditors of the Company have audited the financial results for the quarter and year ended 31st March, 2023 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and have issued their reports with unmodified opinion.

 $^2$ ) The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors

Based on the "management approach" as defined in Ind AS 108 - Operating Segments, the Company is primarilyBased engaged in the business of personal care products which the management recognises as the sole business segment. Hence, disclosure of segment-wise information is not required and accordingly not provided.

4)The figures of last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the financial year.

5)Previous period figures have been rearranged / regrouped wherever considered necessary to conform to the presentation of the current period. All the figures of financial results have been rounded off to nearest lakhs rupees.

> For and on behalf of Board of Directors of J. L. Morison (India) Limited

Place: Mumbai Date:30 May, 2023





Corporate Identity Number (CIN):U65929MH1990PLC057829 Registered Office: Avinisha Tower, Mehadia Chowk, Dhantoli, Nagpur - 440012, Tel No. 0712-6663999,

Website: www.berarfinance.com; E-mail: investor.relations@berarfinance.com

Extract of Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 [Regulation 52(8),read with Regulation 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations)]

(₹ in Lakhs, except per equity share data and Debt Equity Ratio

Ouarter ended | Ouarter ended | Year ended March | Year ended March PARTICULARS March 31, 2023 March 31, 2022 31,2023 31,2022 AUDITED AUDITED AUDITED AUDITED Total Income from Operations 5947.93 5035.12 21788.93 17550.30 Net Profit/(Loss) for the period (before Tax, 2172.78 47.10 473.73 2237.42 Exceptional and/or Extraordinary items #) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #) 47.10 473.73 2172.78 2237.42 126.10 281.42 1708.12 1741.98 Net Profit /(Loss)for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period rising Profit for the period (after tax) and 128.90 199.68 1709.27 1649.85 Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital 1233.68 1233.68 1233.68 1233.68 10345.60 10345.60 Reserves (excluding Revaluation Reserve) 11895.60 11895.60 14123.93 14123.94 14123.94 14123.93 Securities Premium Account 25914.20 27523.60 25914.20 27523.60 Net worth Paid up Debt Capital/ Outstanding Debt 83190.22 75768.75 83190.22 75768.75 Outstanding Redeemable Preference Shares NA 3.02 3.02 2.92 2.92 Debt Equity Ratio Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)\* 1.03 17.28 2.69 13.85 2.59 0.97 13.79 17.18 NA Capital Redemption Reserve NA NA Debenture Redemption Reserve NA NA NA. NA Debt Service Coverage Ratio NA NA NA Interest Service Coverage Ratio

# Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules.

Not annualised for quarter ended March 31,2023 and March 31, 2022.

Notes:

a) The above Results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2023.

b) The above is an extract of the detailed format of financial results filed with the BSE Limited ("Stock Exchange") under Regulation 52 of the SEBI Listing Regulations. The full format of the financial results is available on the website of the Stock Exchange i.e www.bseindia.com and on the website of the Company i.e www.berarfinance.com

been made to Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com and on the website of the Company i.e.

d) This Extract of Financial Results has been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI Listing Regulations read with Operational Circular bearing reference no. SEBI/HO/DDHS / DDHS Div1/ P/CIR/2022/0000000103 dated July 29, 2022 as amended ("Circular"). e) Earlier, the Company booked the penalty on late payment of instalments on accrual basis, since there is uncertainty

in respect of recovery of these penalties, the Company has started booking penalty income on cash basis. Had the Company followed the earlier method of booking the penalty on accrual basis, the profit before tax would have been higher by Rs. 11 Crores for the year ended on 31st March 2023.

For Berar Finance Limited

Sandeep Jawanjal **Managing Director** DIN: 01490054

WHITE ORGANIC AGRO LIMITED

Reg Off: 312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077; India CIN: L01100MH1990PLC055860

**EXTRACT OF (STANDALONE) AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH 2023

Particulars	Current Year Ended 31st March, 2023 (Audited)	Previous Year ended 31st March 2022 (Audited)	Current Quarter Ended 31st March, 2023 (Audited)	Previous Year Quarter ended 31st March 2022 (Audited)
Total income from operations (net)	17,351.12	14,804.96	1,360.45	5,838.59
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax Net Profit / (Loss) for the period after tax	123.60	877.8	-283.31	303.04
(after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and	123.60	877.8	-283.31	303.04
Other Comprehensive Income (after tax)]	122.24	877.80	-284.66	303.04
Equity Share Capital	3500.00	3500.00	3500.00	3500.00
Other Equity (excluding Revaluation Reserve as	2000.0000000	2/643002/09/04	12003690060	7,000,000,000
shown in the Balance Sheet of previous year)* Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	1961.14	1891.32	•	•
Basic:	0.35	2.51	-0.81	0.87
Diluted:	0.35	2.51	-0.81	0.87
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	000000	W.0007900	50000000	0647763
Basic:	0.35	2.51	-0.81	0.87
Diluted:	0.35	2.51	-0.81	0.87

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.

URL- https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/205e9ec7-cc0c-47c2-91dd-6cea5999523f.pdf & On Company's Website: http://whiteorganicagro.com/investor\_relations.html

The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board at their This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed

under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

The Company is not required to submit a statements of deviation(s) or variation(s) as specified in sub-regulation (1) of regulation 32 of SEBI (LODR) Regulations, 2015.

The financials so approved by the Board and Auditted, contain unmodified opinion of the Statutory Auditors

By and on behalf of the Board of Directors For White Organic Agro Limited

> Darshak Rupani Managing Director

Place: Kochi

Date: 01.06.2023

DIN: 03121939

30-May-23

### VIVO BIO TECH LIMITED CIN: L65993TG1987PLC007163

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF VIVO BIO TECH LIMITED FOR THE FOURTH QUARTER

gistered Office: 03rd Floor, Ilyas Mohammed Khan Estate, #8-2-672/5 & 6, Road No. 1, Banjara Hills, Hyderabad, Telangana - 500034 Email: investors@vivobio.com; Website: www.vivobio.com

AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (Rs. In Lacs except per equity share data) YEAR ENDED QUARTER ENDED SI. **Particulars** 31.03.2022 31.03.2023 31.03.2023 31.03.2022 No. Refer Note 2 Refer Note 2 Audited Audited 5,148.93 Total Income 1,477.87 1,515.28 5,226.61 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (162.52)462.08 447.23 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 287.67 (162.52)462.08 447.23 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 264.91 220.16 206.32 (68.71)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 206.32 (68.71)264.91 220.16 6 Equity Share Capital 1,490.35 1,426.35 1,490.35 1,426.35 3.696.97 3.168.23 7 Other Equity 8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1.38 1.78 1.56 (0.49)

1. The above Audited Financial Results for the Fourth Quarter and year ended March 31, 2023, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 30, 2023.

1.38

(0.49)

2. The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 are the balancing figure between the audited figures of the full financial year and the published year-to-date figures upto the 3rd guarter of respective financial years which were subject to Limited Review by the Statutory Auditor of the Company.

I. The Consolidated Results include results of all subsidiaries, viz., Vivobio Labs Private Limited, Vivobio Discovery Services Private Limited, Surlogic Life Consultancy Private Limited and Vivobio Consulting Services Private Limited (Formerly Donakanti Consulting Services Private Limited).

 The Company operates in single Segments Viz., Bio Technology. Hence segmental reporting is not required. The above is an Extract of the detailed format of Annual Audited Financial Results filed with stock exchange under Regulation 33 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the fourth quarter and year ended March 31, 2023 is available on the stock exchange's website www.bseindia.com and Company's website www.vivobio.com. Standalone Financial Information of the Company is as under: (Rs. In Lacs)

\$54 CO 86	QUARTER	QUARTER ENDED		
Particulars	31.03.2023 (Refer Note 2)	31.03.2022 (Refer Note 2)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
Total Income	1,442.06	1,515.28	5,165.79	5,148.31
Profit before Tax	285.11	(161.74)	460.54	447.39
Profit for the Period	203.75	(67.92)	263.40	220.33

For Vivo Bio Tech Limited Kalyan Ram Mangipudi Whole Time Director

1.78

1.56

Date: 30.05.2023 Place: Hyderabad

ii.Diluted

Notes:

DIN: 02012580

## ACE INTEGRATED SOLUTIONS LIMITED

CIN: L74140DL1997PLC088373 Regd. Office: B-13, DSIDC Complex, Functional Industrial Estate, Industrial Area Patparganj, New Delhi-110092,

Quarter Ended

Email- md@aceintegrated.com, cs@aceintegrated.com Phone No. 011-49537949, Website- www.aceintegrated.com Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended on 31" March, 2023 (In Lakhs)

						(III Lakits)
		102	Quarter Ended		Year	Ended
Particulars		31 March 2023 (Audited)	31 December 2022 (Unaudited)	31 March 2022 (Audited)	31 March 2023 (Audited)	31 March 2022 (Audited)
1	Total Income from Operations	227	126	512	711	901
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	39	6	191	67	147
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	39	6	191	67	147
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	24	6	143	47	99
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	25	6	145	48	101
6	Paid up Equity Share Capital	1,020	1,020	1,020	1,020	1,020
7	Earning Per Share (Face Value of Rs. 10/-) Basic: Diluted:	0.25	0.06	1.42	0.47	0.99

Operating segments are defined as components of the Group for which discrete financial information is available that is evaluated regularly by the chief operating decision maker, in deciding how to allocate resources andassessing performance. The Group's Chief Operating Decision Maker "CODM") is the Chief Executive Officer. The Group has identified business segments as reportable segments. The business segments identified are Examination and related IT services and Printing and paper sales. CODM does not review assets and liabilities at reportable segments level, nence segment disclosures relating to total assets and liabilities have not been provided.

Particulars	31 March 2023	31 December 2022	31 March 2022	31 March 2023	31 March 2022
Segment Revenue	1 0 10000		5000000		80.020
Examination and related IT services	187	63	400	489	590
Printing and paper sales	34	62	101	202	284
Total Segment Revenue	221	125	501	691	874
Segment Result					
Examination and related IT services	79	24	227	207	279
Printing and paper sales	11	20	10	31	34
Total Segment Result	90	44	237	238	313
Finance Cost	-1	-1	-1	-3	-3
Other Income	6	1	11	20	27
Other unallocable expenditure	-56	-38	-56	-188	-190
Profit before Taxation	39	6	191	67	147

Date: May 30, 2023

Place : Delhi

The above financial results of the Company for the guarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the audit committee and then taken on record by Board of Directors at their meeting held on May30, 2023. The Statutory Auditors have reviewed these financial results pursuant to regulation 33 of SEBI (listing Obligation and Disclosure requirements) Regulation, 2015.

The above results are prepared in accordance with the recognition and measurement principles laid down and specified in Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules framed thereunder and as per requirement of Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 and according to applicable circulars issued by SEBI from time to time. The Company is not having any subsidiary, associate or joint venture; therefore it has prepared only standalone results as consolidation requirement is not applicable to the company.

The Company has implemented Indian Accounting Standards (Ind AS) from the current financial year 2022-23 with the transition date being 1 April 2021. Accordingly, all consequential impacts have been accounted in retained earnings on account of this implementation. These are the Company's first interim financial result prepared in accordance with Ind AS as notified under the Companies (Indian Accounting Standards)

Rules, 2015 and rules thereunder as amended from time to time. Figures for the respective comparative period have been restated, wherever applicable. Details of Ind AS adjustments are as under: Reconciliation of Statement of Profit & loss: For the year ended

**Particulars** 31 March 2022 Profit after Tax as per Indian GAAP 99 Increase on account of change in fair value of equity instruments Decrease in Tax impact on OCI Total Comprehensive income as per IND AS

The figures of the previous periods have been regrouped / rearranged / and / or recast wherever found necessary to make them comparable. The above Financial results are available on the Company's Website www.aceintegrated.com

Tax expenses include current tax, deferred tax and adjustment of taxes for previous years.

For ACE INTEGRATED SOLUTIONS LIMITED Chandra Shekhar Verma

Date: 30 May, 2023 (Managing Director) DIN 01089951

Year Ended

Nitta Gelatin India Limited

CIN: L24299KL1975PLC002691

Registered Office: 56/715, SBT Avenue, Panampilly Nagar, Kochi-682 036 Tel: 0484 2864400. E- mail: vinodmohan@nitta-gelatin.co.in; Website: https://www.gelatin.in

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) Shareholders are hereby informed that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority (Accounting, Audit,

Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules') amended from time to time, the Final Dividend

declared by the Company for the Financial Year 2015-16, which remained unclaimed or unpaid for a period of seven years will be credited to IEPF. According to the said Rules, the corresponding shares in respect of which dividend remains unclaimed or unpaid for seven consecutive years will also be transferred to IEPF Account maintained by the Central Government. In compliance with the aforesaid Rules, the Company has sent individual notices on 23.05,2023 to all the Shareholders concerned (at their latest available addresses), whose shares are liable to be transferred to IEPF. Further, details of such Shareholders are made available at the Company's

website - www.gelatin.in. The Shareholders are requested to visit the website and verify the details of unclaimed dividend and shares liable to be transferred to IEPF. All such shareholders may make an application to the Registrar & Share Transfer Agent (RTA) viz, CAMEO Corporate Services Limited latest by 28.08.2023 for claiming the unpaid dividend for the Financial Year 2015-2016 onwards, so that the shares are not liable to be transferred to the IEPF. In case no such communication is received from the Shareholders, the Company shall in

compliance with the requirements set out in the Rules, transfer such shares and unpaid equity dividend to IEPF Authority on 09.09.2023 as per the procedures stipulated in the Rules, without any further notice. The Shareholders are requested to note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules. However, the Shareholders concerned may claim both the unclaimed dividend amount and the shares transferred to the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, by

Rules which is also available in the website of IEPF at www.iepf.gov.in. In case the Shareholders have any queries on the subject matter, they may contact the Registrar and Share Transfer Agent of the Company at CAMEO Corporate Services Limited, "Subramanian Building", 1, Club House Road, Chennai-600 002. Tel: 044 40020700; Email: murali@cameoindia.com/ investor@cameoindia.com/mahendran@cameoindia.com.

making an application in an online Form IEPF- 5 and following the procedures prescribed in the

For Nitta Gelatin India Limited Vinod Mohan Company Secretary

ORIENTAL HOTELS LIMITED CIN: L55101TN1970PLC005897

Regd. Office: 'Taj Coromandel' No.37, Mahatma Gandhi Road, Chennai 600034. Phone No.: 044 - 66002827. Fax No.: 044 - 28254447. email ; ohlshares.mad@tajhotels.com Website ; www.orientalhotels.co.in

NOTICE TO SHAREHOLDERS Sub.: Transfer of Unclaimed Dividend and Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") the dividend declared at the 46th Annual

General Meeting of the Company held on Monday, July 25, 2016 for the

financial year 2015-16, which remained unclaimed for a period of seven years

will be credited to the IEPF on or after August 30, 2023. Further, the corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF as per the procedure set out in the Rules. The Company will not transfer such shares to the IEPF, where there is a specific order of the Court/tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996. In compliance with the Rules, the Company has communicated the above individually to the concerned shareholders and the details of unclaimed dividend

Shareholders concerned may refer to the web-link: http://orientalhotels.co.in/ investors/unclaimed-amounts/transfers-to-lepf/ to verify the details of their unclaimed dividend and the shares liable to be transferred. Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in, lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will

stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Shareholders

holding shares in dematerialized form may note that the Company shall

nd shares liable to be transferred to IEPF are also made available on our website

inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before August 20, 2023, the Company with a view to adhering with the requirements of the Rules will transfer the dividend to the IEPF by the due date i.e. August 30, 2023. The corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be

transferred without any further notice.

unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. However, Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules. For any queries on the above matter, Shareholders are requested to contact

Please note that no claim shall lie against the Company in respect of

the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Integrated Registry Management Services Private Limited, II Floor, Kences Towers, 1 Ramakrishna Street, T. Nagar, Chennai 600017. Telephone No.(91)(44)-28140801/0802/0803, E-mail: srirams@integratedindia.in

For ORIENTAL HOTELS LIMITED

Place: Chennai S. Akila Company Secretary Date: 01.06.2023

Registered Office: Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030. Tel.: +91-22-2495 7000 • Fax: +91-22-2430 9491, +91-22-2436 1980 Website: www.centurytextind.com . Email: ctil.investorrelations@adityabirla.com

CIN: L17120MH1897PLC000163

CENTURY TEXTILES AND INDUSTRIES LIMITED

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub: Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education

and Protection Fund (IEPF) Suspense Account Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the IEPF Rules') notified by

the Ministry of Corporate Affairs as amended from time to time. The IEPF Rules, amongst other, contain provisions of transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection

The Company has sent individual communication to the concerned

Fund Suspense Account ('IEPF Suspense Account').

Shareholders at their address registered with the Company, or the Depositories informing them about their shares being liable to be transferred to IEPF Suspense Account. These relate to dividend declared for the financial year 2015-16 and which are liable to be transferred to the IEPF Suspense Account during the financial year 2023-24. The list of Shareholders along with the Folio Number/DPID & Client ID to whom the intimation has been sent is uploaded on the website of the Company at www.centurytextind.com. Shareholders can verify the details of un-encashed dividends and the shares iable to be transferred by visiting the Company's website. In case no communication is received from the Shareholders on or before 31" July 2023, the Company shall, in compliance with the said IEPF rules, transfer the share(s) to the IEPF Suspense Account.

In order to enable the Company, credit the dividend amount directly into the bank account, shareholders are requested to write/send an email to the company or Link Intime India Pvt Ltd. the Registrar and Transfer Agent ("RTA") at the address/email IDS mentioned below together with copy of a cancelled cheque of the bank account into which the dividend should be credited; Form ISR-1 and ISR-2 duly filled; self-attested copy of Pan Card and request letter. In case the cancelled cheque does not bear the shareholders name, copy of the bank pass book statement duly self-attested should be attached.

We take this opportunity to remind shareholders who have not registered their email lds to do so at the earliest by registering the same at the below mentioned email IDs.

Shareholders may note that even upon transfer of shares / Dividend to the IEPF Suspense Account, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF, for which detailed procedure and requirements are available at www.iepf.gov.in.

For further information / clarification on this matter, the concerned shareholders may contact on the following addresses of the Company or its RTA:

Century Textiles and Industries Limited Link Intime India Private Limited Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030. Tel: 022 2495 7000

C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel: 8108116767 E-mail ID: ctil.investorrelations@adityabirla.com | E-mail ID: iepf,shares@linkintime.co.in

For CENTURY TEXTILES AND INDUSTRIES LIMITED

ATUL K. KEDIA Sr.Vice President (Legal) & Company Secretary

Place: Mumbai

c) For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI Listing Regulations, pertinent disclosures have

financialexp.epapr.in

Place: Nagpur Date: May 30, 2023

Standalone





श्री. सुभाष तुकाराम नांदुलकर यांच्या ताब्यात आणि कब्जात असलेल्या रुम नं. ३०९, पंचगंगा बिल्डिंग नं. ४, ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड, मुंबई - ४०००१३, सी.टि. एस. नं. ९५, लोअर परेल डीव्हीजन (यानंतर सदर खोली असे उल्लेखित) हि खोली म्हाडा दप्तरी नावे श्री. सुभाष तुकाराम नांदुलकर असून, सदर खोली वारसाहक्काने नावे झाली आहे, सदर खोली हस्तांतरण करावयास आई श्रीमती. सखुबाई तुकाराम नांदुलकर, बहिणी मालुताई विष्णू पाटील, शालन भिमा इंजल, अरुण अशोक कापसे, साधना जगन्नाथ सावंत व पत्नि माया सुभाष नांदुलकर यांच्या संमतीपत्राव्दारे सदर खोली श्री. सुभाष तुकाराम नांदुलकर यांच्या नावे हस्तांतरीत झाली, सदर खोलीबाबत व श्री. सुभाष तुकाराम नांदुलकर यांच्या माली हक्काबाबत कोणताहि दावा असल्यास तसे लिखीत स्वरुपात पृष्ठार्थ कागदपत्रीय पुराव्यांसह निम्मस्वाक्षरीकरांना खाली दिलेल्या पत्त्यावर सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा कोणतेहि दावे नसल्याचे आणि / किंवा त्यागित केल्याच समजण्यात येई्ल

Advocate High Court 231, A Rangari Chawl, Flat No. 603, N. M. Joshi Marg, M-11 Mobile No. 9137178828 Enrollment No. MAH / 3180 / 2001 दिनांक : २९/०५/२०२३

Mr. DEEPAK T. AJAGEKAR

#### **Modern Engineering and Projects Limited**

(Formerly known as Modern Converters Limited)

Regd: Office Add.- 103/4 Plot -215, Free Press House, FI-10 Free PressJournal Marg, Niriman
Point Mumbai City, MH 400021

E-mail:cs@mep.ltd Website: www.modernconvertors.com, Tel: 022-66666007 CIN: L01132MH1946PLC381640 Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31th March, 2023

SL		C	uarter Ende	d	Year Ended Year En	
No.	Particulars	31-Mar-23 Audited	31-Dec-22 Unaudited	31-Mar-22 Audited	31-Mar-23 Audited	31-Mar-22 Audited
1	Income :					
	a) Revenue from operations	6,761.81	9.04	50.12	6,779.89	131.03
	b) Other Income	13.25	0.05	6.45	163.45	9.90
	Total Revenue	6,775.06	9.09	56.57	6,943.34	140.93
2	Expenses :					
	a) Manufacturing and Operating Costs	6,196.21	1.47	-	6,197.68	-
	b) Employee benefits expense	305.43	19.81	54.92	402.24	103.78
	c) Finance Costs	7.93	7.93	10.44	31.71	35.93
	d) Depreciation & Amortization expense	54.32	29.39	84.35	137.73	97.47
	e) Other expenses	304.69	43.87	-	455.19	212.19
	Total Expenses	6,868.58	102.47	149.72	7,224.56	449.37
3	(Loss) Before Tax (1-/+2)	(93.52)	(93.38)	(93.15)	(281.22)	(308.44)
4	Tax Expense	(5.73)	(5.06)	-	(16.34)	(9.13)
	A.Current Tax	-	-		3.87	-
	B.Deferred Tax	(5.73)	(5.38)	-	(20.21)	(9.13)
5	(Loss) for the period (5-6)	(87.79)	(88.32)	(93.15)	(264.88)	(299.31)
6	Other Comprehensive Income:					
	a) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-
	b) Tax impact relating to items that will not be reclassified to profit or loss	_	_	-	-	
7	Total Comprehensive Income for the period (5+6)	(87.79)	(88.32)	(93.15)	(264.88)	(299.31)
8	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10 per share)	309.00	309.00	309.00	309.00	309.00
9	Earnings per Share (EPS)					
	a) Basic & Diluted EPS Before Exceptional items (Rs)	(2.84)	(2.86)	(3.01)	(8.57)	(9.69)
	b) Basic & Diluted EPS After Exceptional items (Rs)	(2.84)	(2.86)	(3.01)	(8.57)	(9.69)
Not						• • •

The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 30, 2023. The statutory auditors of the Company have audited the financial results for the quarter and year ended March 31st, 2023 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

The Company is engaged in only one business. Therefore, no separate segment disclosure is provided in terms of Ind AS -108, i.e. Operating Segment.

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

In the above results, "Other Income" for the current year includes cost sharing received from "MEIPDL-MCL-JV", a Joint venture of Company of Rs.145.66 lakhs.

Company has entered into Joint Venture agreement for construction of roads, MEPIDL-MCL-JV (The Joint Venture) with its holding 74%, this is classified as Joint Operations under the accounting standard for the company, company has recognised its interest in assets, liabilities, revenues and expenses relating to joint operation. Joint Operation mentioned above has in its own financial total assets of Rs. 2880.44 Lakh (without intercompany elimination) as of March 31, 2023, total revenue of Rs. 9118.57 Lakh (without intercompany elimination) for the year ended on that date

9118.57 Lakn (without intercompany elimination) and total profit after tax (net) of Hs. 90.09 Lakn (without intercompany elimination) for the year ended on that date All figures of financials has been rounded off to nearest Lacs rupees. Company has purchased some land parcels and agreement has been executed & stamp duty has been paid but the payment schedule has not been started and post dated cheques have been issued to sellers. The Payment schedule will be starting in October 2023 and the same will be completing in January, 2024. Company has recognised its interest (74%) in assets, liabilities, revenues and expenses relating to joint operation in Q4 of Financial Year 2022-23 for the whole year.

For Modern Engineering and Projects Limited

Place : Mumbai Date : 30th May, 2023

#### **IndiaNivesh Limited**

MARCH 31, 2023

Regd off: 1703, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013
CIN: L99500MH1931PLC001493, Tel No.: 62406240, Fax: 62406241
Email: indianivesh@indianivesh.in, Website: www.indianivesh.in STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ FINANCIAL YEAR ENDED

Sr. No.	Particulars	Quarter ended March 31,	Quarter ended March 31,	Year ended March 31,	Year ended March 31,				
		2023 Audited	2022 Audited	2023 Audited	2022 Audited				
1	Total Income from Operations	37.25	87.15	146.20	285.08				
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	34.87	(162.86)	138.82	(696.08)				
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	34.87	(162.86)	138.82	(696.08)				
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	28.68	207.63	115.60	(327.79)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	28.68	207.63	115.60	(327.79)				
6	Paid up Equity Share Capital	377.50	377.50	377.50	377.50				
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as at March 31			(4,731.37)	(4,846.97)				
8	Earning Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	0.08	0.55	0.31	-0.87				
	(The EPS for the quarter ended are not annualised)								

The above is an extract of the detailed format of Quarter and year ended March 31, 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and on the Company's website www.indianivesh.in

The above results were reviewed by the Audit Committee, approved by the Board at its respective meeting held on May 30,2023.

CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ FINANCIAL YEAR ENDED

	WATO1131, 2023					
Sr.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	
No.	Particulars	March 31, 2023	March 31, 2022	March 31, 2023	March 31, 2022	
		Audited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	13.70	94.13	54.11	564.09	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(202.47)	(280.17)	(330.60)	(783.94)	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(202.47)	(280.17)	(330.60)	(783.94)	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(108.50)	(74.79)	(295.63)	(389.11)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(111.54)	(74.79)	(295.63)	(389.73)	
6	Paid up Equity Share Capital	377.50	377.50	377.50	377.50	
7	Other Equity (excluding Revaluation Reserves) as at March 31			(4,050.89)	(3,755.27)	
8	Earning Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	-0.29	0.43	-0.77	-1.03	
	(The EPS for the quarter ended are not annu	alised)				

The above is an extract of the detailed format of Quarter and year ended March 31, 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and on the Company's website www.indianivesh.in

The above results were reviewed by the Audit Committee, approved by the Board at its respective meeting held on May 30,2023.

For and behalf of the Board of Directors o IndiaNivesh Limite

Mr. Rajesh Nuwal

Managing Director DIN: 00009660

05,2023 Mumbai

#### **ELIXIR CAPITAL LIMITED**

58, Mittal Chambers, 5th Floor, 228, Nariman Point, Mumbai - 400 021 CIN - L67190MH1994PLC083361 Extract of Standalone and Consolidated Audited Results for the Year Ended 31st March, 2023

3 months ended 31-Mar-23 31-Dec-22 31-Mar-22 31-Mar-23 31-Mar-22 (All Rs. In lakhs except EPS) AUDITED AUDITED AUDITED UNAUDITED **AUDITED** Total Income from Operations 5.25 138.64 151.50 133.39 15.1 Net Profit / (Loss) (before tax, exceptional and extraordinary items) 1.52 124.01 12.58 125.53 140.54 Net Profit / (Loss) for the period (before tax after exceptional and extraordinary items) 1.52 124.01 12.58 125.53 140.54 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items) 1.45 111.17 8.64 112.63 125.17 Total comprehensive Income for the period (comprising Profit for the period and after comprehensive income (net of tax) 1.45 112.63 125.17 Equity Share Capital 580.32 580.32 580.32 580.32 580.32 Reserve (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous year) Earnings Per Share before Exceptional Items (Equity shares Face value of Rs. 10.00 each) (Not annualized) 0.03 1.92 (a) Basic 1.94 (b) Diluted 0.03 1.92 0.15 2.16 Earnings Per Share after Exceptional Items (Equity shares

0.03

0.03

1.92

1.92

1.94

1.94

0.15

0.15

2.16

2.16

Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)

(a) Basic

Sr.	Particulars Particulars	Consolidated				
No.		3 months ended	9 months ended	3 months ended	Year ended	Year ended
	(All Rs. In lakhs except EPS)	31-Mar-23 AUDITED	31-Dec-22 UNAUDITED	31-Mar-22 AUDITED	31-Mar-23 AUDITED	31-Mar-22 AUDITED
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss)	(35.61)	485.68	1,048.80	450.07	2,455.92
3	(before tax, exceptional and extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period	(227.08)	(39.35)	839.37	(266.43)	1,700.49
4	(before tax after exceptional and extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax	(227.08)	(39.35)	839.37	(266.43)	1,700.49
5	(after exceptional and extraordinary items)	(265.24)	(77.35)	678.67	(342.59)	1,298.43
5	Total comprehensive Income for the period attributable to the owners of the company [comprising Profit for the	(105.00)	(47.75)	400.40	(0.40.05)	252.00
6	period and after other comprehensive income (net of tax)] Equity Share Capital	(195.90) 580.32	(47.75) 580.32	490.16 580.32	(243.65) 580.32	959.63 580.32
7	Reserve (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous year)					
8	Earnings Per Share before Exceptional Items (Equity shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)					
	(a) Basic (b) Diluted	(3.38) (3.38)	(0.82) (0.82)	8.45 8.45	(4.20) (4.20)	16.54 16.54
9	Earnings Per Share after Exceptional Items (Equity shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)	(0.00)	(0.02)	5.10	(20)	
	(a) Basic (b) Diluted	(3.38) (3.38)	(0.82) (0.82)	8.45 8.45	(4.20) (4.20)	16.54 16.54
Net	( )	(3.30)	(0.02)	0.40	(4.20)	10.54

The above is an extract of the detailed format of the financial results for the year ended on 31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the above Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website www.elixircapital.in

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeing held on 30th May 2023. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the above Standalone Financial Results pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

	3 months ended 31-Mar-23 AUDITED	9 months ended 31-Dec-22 UNAUDITED	3 months ended 31-Mar-22 AUDITED	Year ended 31-Mar-23 AUDITED	Year ended 31-Mar-22 AUDITED
Gain / (Loss) in Value of Shares held as Stock in Trade Core PBT excluding Gain / (Loss) in Value of Shares held as Stock in Trade	(288.31) 61.23	(88.67) 49.32	(43.04) 881.44	(376.98) 110.56	653.92 1,046.57
	•		FOR	ELIXIR CAPIT	AL LIMITED

**DIPAN MEHTA** Place : Mumbai Date : 30th May, 2023



### **SVP GLOBAL TEXTILES LIMITED**

Formerly Known as SVP Global Ventures Limited

Regd. Off.: 97, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai- 400005, Maharashtra, India TEL: 022-40290011; E-mail: contact@pittie.com; Website: www.svpglobal.co.in

ONE OF INDIA'S LARGEST MANUFACTURERS AND EXPORTERS OF COTTON AND SYNTHETIC YARN

Extract of The Standalone and Consolidated Audited Financial Results For the Quarter and Year Ended 31st March, 2023

				(₹ in Lakhs)
			Consolidated	
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year to date figures for current period ended	Corresponding Quarter Ended
110.		31.03.2023	31.03.2023	31.03.2022
		Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	7,659.09	95298.79	54909.72
2	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-16,997.88	-23303.07	-4990.84
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-16,997.88	-23303.07	-4990.84
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-17,126.94	-23432.12	-4998.07
5	Total Comprehensive Income for the period	-16,889.36	-23194,54	-4948.34
6	Equity Share Capital	1,265.00	1265.00	1265.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve )			
	as shown in Audited Balance Sheet of previous year	56,897.14	56897.14	95580.82
8	Earnings Per Share (of 1/- each) for			
	(i) Basic and Dilluted before extraordinary item (Rs.)	-13.35	-18.34	-3.91
I	(ii) Basic and Dilluted after extraordinary item (Bs.)	-13 35	-18 34	-3.91

	Particulars	Standalone				
Sr. No.		Quarter Ended	Year to date figures for current period ended	Corresponding Quarter Ended		
140.		31.03.2023	31.03.2023	31.03.2022		
		Audited	Audited	Audited		
1	Total Income from operations	-31.46	5955.71	3544,62		
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-847.44	-960.47	-260.27		
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-847.44	-960.47	-260,27		
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-975.84	-1088.87	-257.87		
5	Total Comprehensive Income for the period	-964.87	-1077.90	-257.15		
6	Equity Share Capital	1,265.00	1265.00	1,265.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)					
	as shown in Audited Balance Sheet of previous year	8001.18	8001.18	7908.61		
8	Earnings Per Share (of 1/- each) for					
	(i) Basic and Diluted before extraordinary item (Rs.)	-0.76	-0.85	-0.20		
	(ii) Basic and Diluted after extraordinary item (Rs.)	-0.76	-0.85	-0.20		

### Notes:

Place : Mumbai

Date: 30.05.2023

- 1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 30th May, 2023. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), prescribed under
- $section\,133\,of the\,Companies\,Act, 2013\,and\,other\,recognized\,accounting\,practices\,and\,policies\,to\,the\,extent\,applicable.$
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on Company's website i.e. www.svpglobal.co.in.
- The figures of the previous period/year have been regrouped /recast wherever considered necessary.

For SVP GLOBAL TEXTILES LIMITED

Sd/-**Chirag Pittie** DIN: 00117368

(₹ in Lakhs

संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही / - वरुण एस. गुप्ता व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०२९३८१३७)

#### **AJEL LIMITED** Office: 106, Link PlazaCommercial Complex, New Link Road, Oshiwara, Jogesh ri (West), Mumbai-400102

DIN: 05345105

Shashikant Gangadhar Bhoge Director

RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31/03/2023		STANDALONE			CONSOLIDATED		
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 31.03.2022 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 31.03.2022 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1.	Total income from operations	108.04	59.36	317.53	354.62	112.97	813.58
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(27.99)	(17.12)	(35.31)	(17.31)	(15.06)	(15.17)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.24	(6.01)	4.92	(5.84)	0.46	79.34
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.92)	(4.33)	6.60	78.88	2.14	81.02
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	32.94	39.40	25.62	97.90	45.87	100.04
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value of the Share is Rs.10/- each)	1,165.00	1,165.00	1,165.00	1,165.00	1,165.00	1,165.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic :	0.28	0.34	0.22	0.84	0.39	0.86
	Diluted :	0.28	0.34	0.22	0.84	0.39	0.86

#### Note:

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings)
- 2) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- 3) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, By Order of the Board whichever is applicable For AJEL LIMITED

Sd/-Ashrith Reddy Gireddy Place: Hvderabad **Executive Director** Dated: 30.05.2023



### सीआयएन : एल२९१००एमएच१९८७पीएलसी०४३१८६

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** इंडिया स्टील वर्क्स कॉम्प्लेक्स, जेनिथ कंपाउंड, खोपोली, रायगड - ४१०२०३, महाराष्ट्र

### अतिरिक्त सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंग संबंधी माहिती

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) **शुक्रवार, २३ जून २०२३ रोजी दु.२:०० वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे ईजीएमच्य . सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरसुदी आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांचे पालन करून सहयाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्र २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, क्रमांक ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्र. ३१/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, क्रमांक २०/२०२१ दिनांक २८ डिसेंबर २०२१, क्र. ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि क्र. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने (एमसीए परिपत्रके) जारी केले आणि सेबी (लिस्टींग ऑब्टिंगेशन्स ऑप्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५. ('लिस्टिंग रेग्यलेशन्स') सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे २०२० सहवाचिता परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२१) १े१ दि.१५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र. एचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दिन ५ जानेवारी २०२३, सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी ईजीएम आयोजित करण्यात आली आहे. कंपनीने ईजीएम करिता रिमोट ई–व्होटिंग सविधेसह व्हीसी/ओएव्हीएम सविधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची नियुक्ती केली आहे.

वरील परिपत्रकांचे पालन करून, ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना ईजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आधीच ई–मेल करण्यात आल्या आहेत. मंगळवार, ३० मे, २०२३ रोर्ज सभासदांना इलेक्ट्रॉनिक सूचना पाठवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेचुलेशन, २०१५ च्या संबंधित तरतुर्वीसह, एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून ईजीएम सुवनेमध्ये नमूद केलेल्या उरावांवर इलेक्ट्रॉनिक मद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी त्यांच्या सदस्यांना रिशोर ई–वोटिंग सुविधा प्रदान कताना कंपनीला आनंद होत आहे. ज्या सदस्यांनी रिगोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही त्यांच्यासाठी ईजीएमच्या दिवशी सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल. ातदान प्रक्रिया निष्यक्ष आणि पारदर्शक रीतीने पार पाडण्यासाठी मंडळाने रीना एस मोदी अँड असोसिएट्स चे मालक, कार्यरत कंपनी सचिव सीएस रीना मोदी (ए२५३४ ६ आणि सीपी १२६२१) यांची तपासनीस म्हणून नियुक्ती केली

#### सदस्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

- निश्चित तारखेनुसार, म्हणजे शुक्रवार, १६ जून, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅटरलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे कट ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप इक्रिटी भाग भांडवलामधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील
- बी. रिमोट ई—मतदान कालावधी सोमवार, १९ जून २०२३ रोजी स. ९:०० वा. पासून सुरू होईल आणि गुरुवार, २२ जून २०२३ रोजी सायं. ५:०० वा. संपेल. रिमोट ई—व्होटिंग पध्दत त्यानंतर एनएसडीएल द्वारे अक्षम केले जाईल रिमोट ई—व्होटिंगला सदर तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. सी. कोणतीही व्यक्ती, जी सूचना पाठवल्यानंतर आणि शेअर्स धारण केल्यानंतर, म्हणजे शुक्रवार, १६ जून, २०२३ रोजी शेअर्स घेते आणि कंपनीचा सदस्य बनते, ती evoting@nsdl.co.in वर त्याचा/तिचा फोलिओ क्रमांक,
- डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून ईमेल पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तुम्ही आधीच ई-मतदानासाठी एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमचे मतदान करण्यासाठी तुमचा विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता. डी. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी आणि त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी डियॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांनी कंपनीच्या ई-मेल आयडी cosec@indiasteel.ir
- किंवा आरटीए ला ई-मेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईजीएम सूचनेमध्ये वर्णन केल्यानुसार आवश्यक तपशील आणि कागदपत्रे पाठविण्याची विनंती केली जाते इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील ईजीएम मध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी / ओएव्हीएम द्वारे ईजीएम मध्ये भाग घेणारे सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेव
- नाही ते सभेत त्यांचा हक्क बजावण्यासाठी उपलब्ध असतील एफ. ज्या सदस्यांनी ईजीएम पूर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएम द्वारे ईजीएम ला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना समेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. जी. कोणत्याही व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये कट—ऑफ तारखेला नोंदवलेले असेल, फक्त तीच रिमोट ई—व्होटिंग किंवा सभेत मतदान करण्याच्या सुविधेद
- लाभ घेण्यास पात्र असेल. एच. सदस्यांनी लक्षात घ्या की ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (www.indiasteel.in), एनएसडीएल च्या वेबसाइटवर तसेच स्टॉक एक्सचेंज (म्हणजे बीएसई) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.
- आय. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य एनएसडीएल ई-व्होटिंग विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-वोटिंग मॅन्युअल पाह् शकतात किंवा evoting@nsdl.co.in / १८०० १०२० ९९० आणि १८०० २२४ ४३० वर ईमेल पाठवा किंवा पल्लवी म्हात्रे यांना एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधा. सदस्य cosec@indiasteel.in वर कंपनीशी संपर्क साधू शकतात. ादस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे ईजीएम ला उपस्थित राहू शकतील किंवा https://www.evoting.nsdl.com बर त्यांचे स्मिट ई–व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून ईजीएमचे थेट वेबकास्ट पाहू शकतील. व्हीसी/ओएव्हीए द्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेच्या नोट्समध्ये स्पष्ट केली आहे.

सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी ईजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या टिपा आणि विशेषतः ईजीएम मध्ये सामील होण्याच्या सूचना , रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत आणि ईजीएम दरम्यान ई–व्होटिंग आणि व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे ईजीएमला उपस्थित राहावे

दिनांक : ३१ मे २०२३ ठिकाण : मुंबई